



## हॅंडबॉल व फुटबॉलचे महत्व

डॉ. सोहन रा. सातपुते  
**श्री कृष्ण शास्त्रिक शिक्षण महाविद्यालय, वर्धा.**

### सारांश—

खेळाडू एखादे खास क्रीडा कौशल्य व संपूर्ण खेळाचे तंत्र स्वतःचे म्हणून तयार करतो व पुढे अत्यंत मानाच्या जागतिक क्रीडा स्पर्धामध्ये या तंत्राचा उपयोग करतो. सरावामुळे त्याच्या कृती जपू यंत्रवत् होतात. भव्य स्टेडीयमवर तो सन्मानाचा सामना चालू असतो. प्रचंड गर्दी, प्रेक्षक गडबड, आवाज, सन्मानाची किंमती बक्षिसे, प्रतिष्ठेचे कप, डिशेस, स्पर्धेतील प्रत्येक गेमच्या पॉइंटचे सूक्ष्मतिसूक्ष्म निर्णय इत्यादी अनेक घटकांमुळे प्रचंड मानसिक जाण येणे स्वाभाविक असते. पण तसा तो ताण असतांना मनाची चलविचल होऊ न देता आपल्या प्रयत्नांना जरा सुख्खा बिघडू न देण्यासाठी मनाशी खूपच भावनात्मक तयारी करावी लागते.

### प्रस्तावना—

#### फुटबॉल

सर्वसामान्यांचा खेळ आणि क्रीडाप्रकारांचे राजेपण भूषविणारा फुटबॉल खेळ जगत्तान्य आहे. आपल्याकडे क्रिकेटवेड गल्लीबोल्यात दिसते तसेच युरोपात फुटबॉलवेडे चौकाचौकात पाहण्यास मिळतात. लोकप्रियतेच्या शिखारावर असलेल्या फुटबॉलची मोहिनी मानवाच्या रक्तातच असते. सहजपणे पायाने वस्तू मारणे या कृतीतच फुटबॉल खेळण्याचा उदय होतो. पृथ्वीवर जेथ-जेथे मानवजात आहे, तेथे-तेथे फुटबॉल खेळला जात असल्याने फुटबॉल क्रीडाप्रकार खेळ सप्राप्तपदी रुढ झाला आहे. अभूतपूर्व लोकप्रियता असलेल्या फुटबॉल खेळाला अनेक पैलू आहेत. जगाच्या पाठीवर फुटबॉल खेळला जात नाही असे ठिकाण शोधावेच



लागेल. जगाच्या कानाकोपच्यात फुटबॉलचे चाहते आहेत. यंत्र-तंत्र सर्वत्र असा जागतिक प्रतिसाद एकमेव फुटबॉल खेळात दिसतो. फुटबॉल खेळणाऱ्यांसाठी सूर्य कधी अस्ताला जातच नाही. जेथे प्रकाश तेथे खेळांचा राजा बागडत असतो, नाचत असतो, गात असतो. विश्वातील ६८ टक्के देश जागतिक फुटबॉल संघटनेशी संलग्न आहेत. त्या तुलनेत १५ देशांतही क्रिकेट खेळला जात नाही. तरीही क्रिकेटची विश्वकरंडक स्पर्धा होते. परंतु खच्या अर्थाने विश्वकरंडक ही संकल्पना एकटचा फुटबॉल खेळानेच सार्थ ठरवली आहे.

कमीत कमी साधने लागत असल्याने फुटबॉल खेळ कोटेही खेळला जातो. शारीरिक क्षमतेची कसोटी लागणारा सहज, सोपा दुसरा क्रीडा प्रकार नाही. वस्स! एक हवा भरलेला वेंदू असेल की काम झाले. दोन विरुद्ध बाजूला दोन दगडी लावा आणि मनसोक्त फुटबॉलचा आनंद घ्या. उन असो वा पाऊस, फुटबॉलवेड्यांना हवामानाचे बंधन नसते. स्थानिक पातळीवरील कोणतेही हवामान फुटबॉल खेळाच्या आनंदात खड पाढू शकत नाही.

फुटबॉल विश्वव्यापी झाला याचे सर्व श्रेय खेळातील व्यावसायिकतेला जाते. जागतिक क्रीडाक्षेत्राला व्यावसायिकतेचा मंत्र फुटबॉलनेच दिला. क्लब संस्कृतीमुळेच फुटबॉलपडू युरोपात घराघरात जन्म घेतात. समृद्ध युरोप खंड तर सदैव फुटबॉलमय असतो. युरो करंडक स्पर्धा, इंग्लिश प्रीमियर लीग अशा अनेक स्पर्धांची युरोपात वर्षभर रेलचेत असते. अमेरिका, इंग्लंड, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनीत दिवसभराच्या रहाटातून ताजेतवाने होण्यासाठी ६० मिनिटांची चुरसपूर्ण फुटबॉलची लढत पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक हजेरी लावतात.

क्लब संस्कृतीत फुटबॉल खेळाच्या अफाट लोकप्रियतेची वीजे रोवली आहेत. इंग्लंडमधील मॅचेस्टर युनायटेड या क्लबकडून फुटबॉल खेळणे हे ऑलिम्पिकमध्ये खेळण्यापेक्षा शेष समजले जाते. मॅचेस्टरकडून खेळणारा फुटबॉलपटू जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू असतो. व्यावसायिक क्लबमुळे फुटबॉल खेळातच जगातील सर्वात जास्त पैसा खर्च होतो. आपल्याकडे जसा क्रिकेटच्या आयपीएलचे वेड आहे, तसेच युरोपमध्ये फुटबॉलच्या प्रीमियर लीगचे लाखो चाहते आहेत. मुळात प्रीमियर लीग या संकल्पनेला जन्म दिला तो फुटबॉल खेळानेच.

### हॅंडबॉल

हॅंडबॉल एक सांघिक खेळ. हा जलदगतीचा आरोग्यदायी खेळ असून त्यात पलणे. उडी मारणे व फेकणे या मैदानी खेळातील तीनही मुलभूत क्रियांचा मिलाफ झाला आहे. त्यामुळेच हॅंडबॉलचा सामना प्रेक्षणीय असतो. त्यात खेळाडूच्या लवचिकतेची, पळण्याच्या कौशल्याची व युक्तिवाजपणाची परीक्षा असते. हा खेळ फार प्राचीन असून रोमच्या भव्य स्नानगृहातून तो पूर्वी खेळला जात असे.? फुटबॉल,? बास्केटबॉल व रग्बी फुटबॉल या खेळांशी हॅंडबॉलचे साम्य आहे. यात हाताचे कार्य प्रमुख असून अचूक फेकीला महत्व असते. शिताफीने चेंडू झेलून, क्षणार्धात निर्णय घेऊन, योग्य त्या भिडूकडे तो टाकण्यात आणि प्रतिपक्षाला हुलकावण्या देत गोल मारण्यात या खेळाचे सार आहे. जलद हालचालीतून सांघिक सामर्थ्य

प्रकट करण्यावर संघाचे यश अवलंबून असते. कुठेही व कोणीही - पुरुष, स्त्रिया व मुला-मुलीनी - खेळावा असा हा स्वस्त व कमीतकती साधनांचा खेळ आहे.

हॅंडबॉलचा खेळ इंग्लंडमध्ये सोलाव्या शतकात प्रविष्ट झाला. आयर्लंडमध्ये १८५० च्या दशकात त्याचे सामने होऊ लागले. आयरिश लोकांनी तो अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात नेला. त्यानंतर १८८७ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तराव आयरिश हॅंडबॉलपूऱ्या जॉन लॉलोर व अमेरिकन हॅंडबॉलपूऱ्या कंसे बेगन शंच्यामध्ये स्पर्धा होऊन कंसेने विजेतेपद मिळविले. १८६० च्या सुमारास जर्मन व्यायामशिक्षक कॉनरैड कॉच यांनी हॅंडबॉल या खेळाची रचना आणि नियम विकसित केले. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचे हिरस्चमैन व ब्रीडाशिक्षक कार्ल शेलेंझ यांनी हॅंडबॉलचा प्रसारात हातभार लावला. १८२० पर्यंत युरोपमध्ये हा खेळ सर्वत्र मान्यता पावला.' बॉलगेम्स डूऱ्यामधील हा सर्वांत धाकटा खेळ समजप्यात येतो. यूरोपात हो खेळ असोसिएशन फुटबॉलच्या नियमांनुसार खेळाला जात असलायामुळे फुटबॉलपासून तयार केलेला खेळ असेच त्याला संबोधले जाई. या खेळाची आंतरराष्ट्रीय नियमावली करण्यासाठी अंमच्युअर अंथलटिक्स फेडरेशनने एक समिती नेमली (१८२६).

या खेळाचे नियम केल्यावर १८२८ मध्ये 'इंटरनॅशनल अंमच्युअर हॅंडबॉल फेडरेशन; ही संस्था अंमस्टरडम येथे स्थापन करण्यात आली. १८३४ पर्यंत सु. २५ देशांनी हा खेळ स्वीकारला. १८३६ च्या बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेपासून हॅंडबॉल या खेळाचा ऑलिंपिक स्पर्धात समावेश झाला. त्या वर्षी जर्मनीचा संघ सुर्वापदकाचा मानकरी ठरला. ऑस्ट्रिया व स्वित्जर्लॅंडचे संघ अनुक्रमे दुसरे व तिसरे आले. १९ जुलै १८४६ रोजी 'इंटरनॅशनल हॅंडबॉल फेडरेशन डूऱ्या (आयएचएफ) ची स्थापना झाली. तिचे मुख्यालय बाझेल (स्वित्जर्लॅंड) येथे आहे. १८७२ मध्ये म्यूनिक ऑलिंपिकमध्ये पुरुष हॅंडबॉल खेळाचा, तर १८७६ मध्ये मॉन्ट्रिअल ऑलिंपिक स्पर्धेत महिला हॅंडबॉल खेळाचा समावेश करण्यात आला. १८६६ देशांनी आयएचएफ या संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे (२०१५). पुरुष हॅंडबॉल स्पर्धेत फ्रान्स (२००८; २०११) आणि स्पेन (२०११) यांनी, तर महिला हॅंडबॉल स्पर्धेत रशिया (२००६) व नॉर्वे (२०११) यांनी जागतिक विजेतेपद पटकविले. हॅंडबॉलचे दोन प्रकार आहेत: एक, मैदानावर (आउटडोअर) खेळाला जाणारा, दोन, बंदिस्त जागेत (इनडोअर) खेळाला जाणारा.

### मैदानावरील हॅंडबॉल

यामध्ये संघात प्रत्येकी चौदा खेळाडू असतात. त्यापैकी सात खेळाडू प्रत्यक्ष मैदानात असतात (सहा मैदान खेळाडू व एक गोलरक्षक) आणि उर्वरित सात खेळाडू राख्याव-बदली खेळाडू म्हणून मैदानाच्या बाहेर असतात. क्रीडांगण आयाताकृती असते. त्याची लांबी ४० मी. व रुंदी २० मी. असते. क्रीडांगणाची मध्य रेषेच्या साहाय्याने दोन समान भागांत विभागणी करतात. ४० मी. लांबीच्या रेषांना स्पर्धिशा (टच लाइन), तर २० मी. लांबीच्या रेषेस गोल रेषा प्रमाणित आहे. रेषा गोल रेषेला समांतर असते. दोन्ही बाजूना ६ मी. चे गोलक्षेत्र असते. याशिवाय विनविरोधी फेकीची रेषा (फ्री थ्रो लाईन), शासन रेषा (पेनलटी लाईन), मध्ये रेषा इत्यार्दीनी क्रीडांगणाची आखणी केलेली असते. सामान्याचा वेळ पुरुषांसाठी ५० मिनिटांचा, तर स्त्रियांसाठी ४० मिनिटांचा असतो. कुठलाही नियम न मोडता ३ मी. लांब व २ मी. उंचीच्या गोलखांवातून गोल रेषेवार चेंडू फेकला, की गोल होतो व जो संघ प्रतिपक्षावर जास्त गोल चढवतो. तो विजयी होतो.

### बंदिस्त जागेतील हॅंडबॉल

भिंतीनी बंदिस्त जागेत हाताने रवरी (टेनिस वा तत्सम) चेंडू फेकून विशिष्ट केंद्राचा वेध घेणारा हा एक मनोरंजक क्रीडाप्रकार आहे. एक भिंत हॅंडबॉल खेळ न्यूयॉर्क शहरात १८९३ मध्ये लोकप्रिय झाला. त्यामध्ये स्त्री-पुरुष दोधेही सहभाग घेत. सामान्यत: ४.७ सेमी. परिघ आणि ४३-५० ग्रॅम वजनाचा चेंडू सर्वत्र वापरला जात असे. पुढे चार भिंतीच्या क्रीडांगणात हा खेळ खेळलाजाऊ लागला. चार भिंतीचे प्रमाणित क्रीडांगण १२१६ मी. क्षेत्रफलाचे असून त्याची उंची ६ मी. असते. चेंडू ज्या भिंतीवर फेकल्यानंतर उशी घेऊन मागे येतो, ती पाठीमार्गील भिंत ३.५ ते ४ मी. उंचीची असते. या क्रीडांगणात विविध रेषांनी सर्विसची जागा, सर्विस वॉक्स्व वगैरे गोष्टी निर्दिष्ट केलेल्या असतात. तीन भिंतीच्या क्रीडांगणाची मोजमापे व नियम चार भिंतीच्या क्रीडांगणाप्रमाणेच असतात. १८५२ पासून बंदिस्त जागेतील हॅंडबॉलची आवड वाढू लागली. या प्रकारात सात खेळाडूना आटोपशीर जागेत, प्रतिकुल हवामानतही हा खेळ खेळता येतो. या प्रकारातील जागतिक अजिंक्यपदाच्या स्पर्धा १८६४ पासून सुरु झाल्या. या खेळात चेंडूची कोन बदलून केलेली फेक (बाजूची भिंत, वर, खाली वगैरे) उत्कृष्ट खेळी समजली जाते.

भारतात मैदानावरील हॅंडबॉलचे सामने अधिक होतात. 'हॅंडबॉल फेडरेशन ऑफ इंडिया' या संस्थेच्या नियंत्रणाखाली भारतात हॅंडबॉलच्या विविध गटांतील स्पर्धा होतात. हॅंडबॉलच्या विविध खेळी खेळ्यासाई उत्तम शरीरराष्ट्री, चेंडूवरील नियंत्रण, गती आणि जोम (दणकटपणा) हे गुण आवश्यक असून अनेक अंथलेट्स शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी हॅंडबॉल खेळतात.

### हॅण्डबॉल व फुटबॉलचे महत्त्व

सुदृढता/ तंदुरुस्ती आणि कौशल्य यांच्याशी संबंधीत जीवनभर खेळता येणाऱ्या मोजक्या खेळापैकी हॅण्डबॉल हा खेळ आहे. हा खेळ सहकाऱ्यांसह खेळला जात असला तरी वैयक्तिक खेळांचे फायदे यापासून मिळतात. वेगवेगळे कौशल्यस्तर असलेले खेळाडूसुधा हा खेळ आनंदाने ऐकतात. ऐरोविक्स या पुरुषकात डॉ. केनीय कपूर लिहितात, उत्तम व्यायामप्रकार अनुक्रमे पुढील प्रमाणे धावणे, पौहणे, सायकल चालणे, चालणे, हॅण्डबॉल, बास्केटबॉल आणि स्वर्केश शारीरिक सुदृढतेचे घटक हॅण्डबॉलमुळे विकसित होतात. प्रेसिडेंट काउन्सिल ऑन फिजिकल फिटनेस अंण्ड स्पोर्ट्सने केलेल्या अभ्यासात व्यायाम प्रकारांना हृदयभिसरण दमदारपणा, स्नायूंचा दमदारपणा, स्नायूं लवचिकता व तोल या शारीरिक सुदृढता घटकांच्या विकासासाठी उपयुक्तप्रमाणे श्रेणी दिल्या. यात पोहणे व जॉगिंग नंतरची प्रथम श्रेणी हॅण्डबॉल या खेळास दिली.

जगाताला कोणताही खेळ वैयक्तिक पातलीवर इतका लोकप्रिय नाही जीतका फुटबॉल हा खेळ आहे. जगातील कोणत्याही खेळाच्या संघटनेचे इतके सदस्य नाहीत. जगातील कोणत्याही खेळातला जगज्जेता ठरवणारी स्पर्धा जवलपास अर्धे जग पाहात नाही. फुटबॉलपेक्षा जुने खेळ या जगात आणखीही आहेत. फुटबॉलचे नियम तयार झाले इंग्लंडमध्ये. परंतु १८७७ मध्ये ज्यावेळी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळवला गेला. त्यावेळेपर्यंत आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने ही संकल्पाच फारशी विकसित झाली नव्हती. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडने फुटबॉल नियम आणि क्लब फुटबॉलमध्ये, तर विसाच्या शतकाच्या सुरुवातीस असोसिएशन फुटबॉल किंवा आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या विकासासाठी फ्रान्स तसंच काही दक्षिण अमेरिकी देशांनी पुढाकार घेतला. दक्षिण अमेरिकेत कोपा अमेरिका स्पर्धा विसाच्या शतकाच्या सुरुवातीस झाल्या. पण फुटबॉल वर्ल्डकप सुरु होण्यासाठी १८३० साल उजाडावं लागलं.

### **संशोधनाची परिसीमा :**

- १.प्रस्तुत अध्ययन केवळ हैण्डबॉल व फुटबॉल खेळापुरते मर्यादित होते.
- २.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील हैण्डबॉल व फुटबॉल खेळातील पुरुष खेळाडूंचा अभ्यास करण्यात आला.
- ३.संशोधनाकरिता १८ ते २५ वर्ष वयोगटातील हैण्डबॉल व फुटबॉल खेळाडू निवडण्यात आले.
- ४.माहिती संकलनाचा कालावधी एक वर्षांचा होता.

### **संशोधनाची सीमा :**

- १.संशोधनाकरिता उपलब्ध पेपर पेन्सिल टेस्टच्या आधारे माहिती संकलित करण्यात आली.
- २.खेळाडूंचा प्रतिसाद प्राप्त करताना खेळाडूंची मानसिक रिस्थिती, प्रामाणिकता, प्रथम प्रतिसाद या सारख्या घटकांवर नियंत्रण शक्य नव्हते. त्यांचा संशोधनाच्या वेळी विचार करण्यात आला नाही.
- ३.खेळाडूंच्या व्यक्तिगत पैलूंचा या संशोधनात विचार करण्यात आला नाही.
- ४.प्रत्येक खेळाडूंची आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक परिस्थिती भिन्न असेल त्यावर नियंत्रण नव्हते.

### **संशोधनाचे उद्देश**

- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत भाग घेणाऱ्या हैण्डबॉल व फुटबॉल खेळाडूंची विस्फोटक शक्तीचे मापन करणे.
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत भाग घेणाऱ्या हैण्डबॉल व फुटबॉल खेळाडूंची लवचिकतेचे मापन करणे.
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत भाग घेणाऱ्या हैण्डबॉल व फुटबॉल खेळाडूंची चपलतेचे मापन करणे.
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत भाग घेणाऱ्या हैण्डबॉल व फुटबॉल खेळाडूंची खेळ भावनेचे मापन करणे.
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत भाग घेणाऱ्या हैण्डबॉल व फुटबॉल खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्याचे मापन करणे.

### **संदर्भ ग्रंथ**

- १.पाठक पी.डी., 'शिक्षा मनोविज्ञान' विनोद पुस्तक मंदिर, रांगेय राघव मार्ग, आगरा-२, पृ. क्र. ३५६-३५७
- २.कलार्क एच. हेरिसन, 'अस्लीकेशन ऑफ मेजरमेंट टू हेल्थ एण्ड फिजिकल एज्यूकेशन', न्यु जर्सी : एन्जलवूड क्लीफज,
- ३.पिन्टीस हॉल आयएनसी, १६७६, पृ. २०३
- ४.योग आणि स्त्रियांचे आरोग्य, प्रकाशक – बाजीराव पाटील, गीता प्रकाशन, शाहु नगर, ४९६२९९, जि. कोल्हापूर, मे १६६२, पृष्ठ क्र. १७३.
- ५.Harold M. Barrow & Rosemary McGee., 'A practical Approach to measurement & Evaluation in Physical Education' (Philadelphia Iea & Febiger 1979) P.111 to 114